

श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या., जुन्नर, जि.पुणे या संस्थेस नाबार्डने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
शासन निर्णय क्र.प्रक्रिया-१०२४/प्र.क्र.६४/१-स  
नवीन प्रशासकीय इमारत, १४ वा मजला, मादाम कामा रोड,  
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक:-३१ मार्च, २०२५.

**वाचा:-**

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.प्रक्रिया-११२००४/प्र.क्र.१६२(अ)/९-स, दि.१२.१०.२००७.
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि.०१.०४.२०२४.
- ३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५.०७.२०२४.
- ४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.प्रक्रिया-२०२२/प्र.क्र.१७/१-स दि.१९.०८.२०२४.
- ५) असिस्टंट जनरल मॅनेजर, नाबार्ड यांचे पत्र क्र.NB.MRO/156418/ShriKAHAUSS/ 2024-25, दि.०४.०३.२०२५
- ६) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.१७.०३.२०२५.

**प्रस्तावना:-**

श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था जुन्नर, पुणे या संस्थेच्या प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून अर्थसहाय्य प्राप्त होणे व प्रकल्प कार्यान्वित होणे यासंदर्भात औषधी वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थांसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या., जुन्नर, पुणे या संस्थेस राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), मुंबई यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून रु.२.०० कोटी इतका निधी अदा करण्यास मा.मंत्रीमंडळाच्या दि.०७.०८.२०२४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार दि.१९.०८.२०२४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या., जुन्नर, जि.पुणे या संस्थेकरीता विधीमंडळाच्या मार्च, २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे रु.१०००/- लाक्षणिक पुरवणी मंजूर करून सन २०२४-२५ च्या सुधारीत अंदाजामध्ये रु.२.०० कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन निर्णय:-

श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था जुन्नर, पुणे या संस्थेच्या प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून अर्थसहाय्य प्राप्त होणे व प्रकल्प कार्यान्वित होणे यासंदर्भात औषधी वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थांसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या., जुन्नर, पुणे या संस्थेस राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), मुंबई यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून रु.२,००,००,०००/- (अक्षरी रुपये दोन कोटी फक्त) इतकी रक्कम नाबार्ड यांना अदा करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे. सदर देयक हे “बिनशर्त” स्वरूपाचे आहे.

२. सदरहू खर्च “मागणी क्र.व्ही-३, मुख्य लेखाशिर्ष- ४४२५- सहकारावरील भांडवली खर्च, १०८, इतर सहकारी संस्थामधील गुंतवणुका (०२) सहकारी संस्करण संस्था, (०२)(०८) कृषि प्रक्रिया संस्थांना भाग भांडवली अंशदान (कोल्हे समिती)(राज्य योजना)(कार्यक्रम), (४४२५ ०७५९) ३२, अंशदाने” या लेखाशिर्षाखाली खर्ची दर्शविण्यात यावा व तो सन २०२४-२५ करीता मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. नाबार्ड यांना मंजूर केलेली उपरोल्लिखित रक्कम अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांचेकडून आहरण करून नाबार्ड, मुंबई यांना त्यांचे वितरण करण्यासाठी श्री.सु.पु.पांगारकर, कार्यासन अधिकारी, रोखशाखा, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच, श्री.सं.ज्ञा.देशमुख, उप सचिव (पणन), (१००१०) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. उपरोल्लेखित रक्कम RTGS सुविधेद्वारे नाबार्ड यांना अदा करावयाची असून त्याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे:-

Name of the account	National Bank for Agriculture and Rural Development (NABARD)
Name of the Bank	NABARD
Name of the Branch	Head Office, Mumbai
Account No.	NABARD000187058
IFSC Code	NBRD0000002

५. नाबार्ड यांनी सदर रक्कम प्राप्त झाल्याची पोच महाराष्ट्र शासनास नोंदणीकृत डाकेने/ ई-मेलद्वारे मुद्रांकित पावती पाठवावी. तसेच नाबार्ड यांनी श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था जुन्नर, पुणे या संस्थेस कर्ज परतफेडीच्या अनुषंगाने आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.

६. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२५.०७.२०२४ व दि.१७.०३.२०२५ च्या शासन परिपत्रकातील अटींची तसेच, त्यासोबतच्या परिशिष्टातील प्रस्तावाला लागू असलेल्या अटींची पूर्तता होत असल्याचे (परिशिष्टातील अनुक्रमांक ८ येथील अट वगळून) प्रमाणित करण्यात येत आहे.

७. सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौ. संदर्भ क्र.१६३/का-१४३१, दि.२१.०३.२०२५ व वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र.२५४/२०२५/व्यय-२, दि.२४.०३.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०३३११५४१२२२००२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(संतोष देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) उप सचिव (अर्थसंकल्प/पणन) यांचे स्वीय सहायक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) अवर सचिव/कक्ष अधिकारी, (९ स, १६ स, १७ स) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) कार्यासन अधिकारी (रोखशाखा) तथा आहरण व संवितरण अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई. (३ प्रतीसह)
- ४) कक्ष अधिकारी (व्यय-२/अर्थसंकल्प-१३) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/नागपूर.
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ७) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
- ८) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे.
- ९) पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १०) सह संचालक, लेखा व कोषागरे (संगणक शाखा) नवीन प्रशासक भवन, ५ वा मजला, मंत्रालय, मुंबई.
- ११) असिस्टंट जनरल मॅनेजर, राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१.
- १२) अध्यक्ष, श्री.कुंकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था जुन्नर, पुणे.(पणन संचालनालयामार्फत)
- १३) निवडनिस्ती (१-स).